

जैव-वैद्यकीय कचरा अधिनियम, २०१६
नुसार राज्यस्तरीय सल्लागार समिती स्थापन
करणेबाबत

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण - २०१७/प्र.क्र.४४/आरोग्य-३

१० वा मजला, संकुल इमारत,
गो.ते.रुग्णालय, मुंबई-४०० ००१.
तारीख: १३ एप्रिल, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक - पदआ २०१६/प्र.क्र.४७/ आरोग्य -३, दिनांक- १८.०३.२०१६.
- २) आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक- संआसे/कक्ष-३/टे-५/५० खाटा /अपदे-४०/सन २०१६-१७/२९०-९१/१६, दिनांक-१३.१.२०१६.

प्रस्तावना :

केंद्रिय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने दि. २८ मार्च, २०१६ रोजी जैव-वैद्यकीय कचरा अधिनियम, २०१६ अधिसूचित केले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यस्तरीय सल्लागार समिती स्थापनेच्या अनुषंगाने आराखडा तयार केला असून सदर आराखडयानुसार जैव-वैद्यकीय कचरा अधिनियम, २०१६ मधील नियम ११(१) नुसार अ.मु.स.(आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सल्लागार समिती स्थापन करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेला सदस्य नियुक्तीबाबतचा आराखडयानुसार खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

| अ. राज्य शासनाचे प्रतिनिधी | | |
|----------------------------|--|---------|
| १ | अ.मु.स./प्र.स./सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन | अध्यक्ष |
| २ | अ.मु.स./प्र.स./सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन | सदस्य |
| ३ | अ.मु.स./प्र.स./सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन | सदस्य |
| ४ | अ.मु.स./प्र.स./सचिव, प.दु.म. विभाग, महाराष्ट्र शासन | सदस्य |
| ५ | संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन | सदस्य |

| | | |
|--|---|------------|
| ६ | संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र शासन | सदस्य |
| ७ | संचालक, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन | सदस्य सचिव |
| ब. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी | | |
| १ | सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई | सदस्य |
| २ | प्रधान वैज्ञानिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई | सदस्य |
| क.स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी | | |
| १ | अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त(घनकचरा व्यवस्थापन), मुंबई महानगरपालिका, मुंबई | सदस्य |
| २ | संचालक, नागरी प्रशासन, पुणे | सदस्य |
| ड. वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी | | |
| १ | अध्यक्ष, इंडीयन मेडीकल असोशिएशन, महाराष्ट्र राज्य | सदस्य |
| २ | अध्यक्ष, असोशिएशन ऑफ हेल्थ प्रोव्हायडर्स, महाराष्ट्र राज्य | सदस्य |
| इ. सामुहिक जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्राचे प्रतिनिधी | | |
| १ | मे. पॉस्को इनव्हायरनमेंटल सोल्यूशन, पुणे | सदस्य |
| २ | मे. महाराष्ट्र बायो-हायजेनिक, लोटे, खेड | सदस्य |
| ई. अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी | | |
| १ | जन आरोग्य अभियान, पुणे | सदस्य |
| २ | सेहत, मुंबई | सदस्य |
| उ. तज्ञ प्रतिनिधी | | |
| १ | प्राध्यापक. श्याम असोलेकर, आयआयटी, मुंबई | सदस्य |
| २ | संचालक, राष्ट्रीय जैव आयुर्विज्ञान संस्था, पुणे | सदस्य |

समितीचे कामकाज व कार्यक्षेत्र:-

- १) सदर समिती जैव-वैद्यकीय कचरा अधिनियम, २०१६ अंतर्गत नियमांची योग्यरित्या अंमलबजावणी केली जात आहे किंवा नाही यावर देखरेख व संनियंत्रण करेल.
- २) राज्यस्तरावर जैव-वैद्यकीय कचरा अधिनियम, २०१६ अंतर्गत सल्ला देण्याचे तसेच सदर अधिनियमात सुधारणा झाल्यास त्याबाबत सल्ला देण्याचे काम राज्यस्तरीय सल्लागार समितीचे राहिल.
- ३) राज्यस्तरीय सल्लागार समिती प्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय सल्लागार समिती कामकाज पाहिल.
- ४) राज्यस्तरीय सल्लागार समितीची बैठक बोलवणे, बैठकीचे इतिवृत्त सादर करणे व इतर अनुषांगिक सर्व कामे संचालक, पर्यावरण विभाग, मुंबई हे पार पाडतील.

- ५) सदर समितीची आढावा बैठक सहा महिन्यातून एकदा घेणे आवश्यक राहिल.
- ६) जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे अध्यक्ष असतील. सदर समिती सहा महिन्यात एकदा राज्यस्तरीय सल्लागार समितीस अहवाल सादर करेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४१२१७४६५८०४१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो.दि.कदम -पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १.मा. मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव.
- २.मा. राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव
- ३.अपर मुख्य सचिव (आरोग्य) यांचे स्वीय सहाय्यक
- ४.अपर मुख्य सचिव (पर्यावरण विभाग) यांचे स्वीय सहाय्यक
- ५.प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक
- ६.सचिव, प.दु.म. विभाग यांचे स्वीय सहाय्यक
- ७.संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
- ८.संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
- ९.संचालक, पर्यावरण विभाग, मुंबई
- १०.सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
- ११.प्रधान वैज्ञानिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
- १२.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त(घनकचरा व्यवस्थापन), मुंबई महानगरपालिका, मुंबई
- १३.संचालक, नागरी प्रशासन, पुणे
- १४.अध्यक्ष, इंडीयन मेडीकल असोशिएशन, मुंबई
- १५.अध्यक्ष, असोशिएशन ऑफ हेल्थ प्रोव्हायडर्स, मुंबई

- १६.मे. पॉस्को इनव्हायरनमेंटल सोल्यूशन, पुणे
- १७.मे. महाराष्ट्र बायो-हायजेनिक, लोटे, खेड
- १८.जन आरोग्य अभियान, पुणे
- १९.सेहत, मुंबई
- २०.प्राध्यापक. श्याम असोलेकर, आयआयटी, मुंबई
- २१.संचालक, राष्ट्रीय जैव आयुर्विज्ञान संस्था, पुणे
- २२.निवडनस्ती (आरोग्य-३)